



November 19, 2021

To,

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051					
BSE Scrip Code: 532904	NSE Symbol : SUPREMEINFRA					

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Financial Results

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith extracts of the Un-audited Financial Results for the second quarter & half year ended September 30, 2021, approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 14, 2021, published in the newspapers viz. Financial Express and Mumbai Lakshdeep.

This is for your information and records.

Thanking You
Yours Faithfully

For Supreme Infrastructure India Limited

Ankit Kumar Jain
Company Secretary

Enclosed: as above

संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. १५ नोव्हेंबर) दापोडी येथून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातपर्यंत मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेनंतर प्रतिनिधी मंडळाने महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले. या मोर्चात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रमा ओव्हाळ मारुती भापकर, सनी ओव्हाळ, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे आदी सहभागी झाले होते.

जाहिर नोटीस

जाहिर नाटास्
दूषसागर गृहनिर्माण संख्या मर्या, पता - सिवा रोड, आरे चेक नाका,गारेगाव (पूर्व), मुंबई४०००६५ चा संस्थेच समस्यद्र असलेत्या व संस्थेच्या इमारतीत सदिका क. ए-ए-४ वारण करणाऱ्या की जीवर वाचान सांखोळ्य चोच तिर्छ १५,००६२ रोजी नियञ्च हाले आणि वांचान सांखोळ्य चोच तिर्छ १५,००६२ रोजी नियञ्च हाले आणि वांचानिर्देशित नाही. संस्थेच्या भांडवलातगालनमेत असलेले मयत समास्याचे वांचारा व हितसंबंध हस्तांतरीत करणवांसंबंधी मयत समास्याचे वांचाराद किवा अत्र माणावीराहर्सकत्वार चोच्चाक हुन हकक माणचाहरकती माणविण्यात वेत आहेत. ही नोटीम प्रसिद्ध हाल्याच्या तांख्येचान १५ दिवसांत त्यांनी आपल्या माणचांच्या वाह्यत्यांच्या पूर्वी का अत्य पुरावे सादर करावेत. त्या त्या पुरावे कोणाही व्यवित्वकहून हकन माणावां हिता हरकन सांच्या होत्या माणावांच्या ना सामावांचे सादत करावता. जार वर नमूद कारुल्या मुद्रतात काणाहा व्यावनका हुन्य इक्क्स भागपाया विकात हरका सादा हाल्या नाहीं तर प्रवाद समाध्यदाये संस्थेच्या भांडवलगतील / मारुपातेतील भाग व हितसंबंध चांच्या इस्तांतरापाबाबात संस्थेच्या उपस्थित हुन्मा कार्यवादी करप्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपस्थितमुमार कार्यवाती करप्यान चेड्क, नीरी व उपस्थितियों एक प्रता माणादितास / हरकतद्वारास पाहाण्यासाठी संख्येच्या कार्यालगात सर्वाच्य चांच्याकड़े . सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यन्त नोटीस दिल्याच्या तारखेपास् नोटीशीची संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

द्धसागर सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित

वृत्तप्रकाशन ॲडवाणी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे २०० खोल्या असेलेले ५ स्टार डिलक्स **कारावेला बिच रिसॉर्ट गोवा हे मालकीचे असू**न कार्यचलन करित आहेत, त्यांनी दुसऱ्या तिमाहीकरित .,५७८.८ लाख एकूण उत्पन्न नोंद केले आहे. सदर हॉटेल कोविड-१९ मुळे ०१ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत संपूर्ण कालावधीकरिता आणि

घसारा व वित्तीय शुल्क यासह एकूण खर्च तिमार्ह मध्ये ६५.६% ने वाढले. तिमाहीकरिता रू.५०४ लाख ते रू.२५८ लाख असे ५१.१% ढोबळ तोटा कमी झाला आहे. कर कपातीनंतर निव्वळ तोटा सदर तेमाहीमध्ये रू.३८०.७ लाख ते रू.१९५.७ लाख

४ मे ते ११ ऑगस्ट, २०२१ पर्यंत बंद होते.

ॲडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस (इंद्रिया) लिमिटेडकरिता सुंदर जी. अडवानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठेकाण : मंबर्ड दिनांक : १३.११.२०२१

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given at large that an original Articles of Agreement dated 14th

eptember, 1989 made and entered into netween M/s JAYANTII AL INVESTMENTS ND MR. SHASHIKANT N. CHAMPANER & MR. BIPIN N. CHAMPANERI in respect of Flat No.C/3 on Ground Floor in the building known as MADHU VIHAR CO-OP. HSG SOC. LTD., situated at M.G. Cross Road No.4, Kandivali (West), Mumbai 400 067, is lost/misplaced by the present owner MR JIGNESH DALSUKHBHAI PARIKH & MRS DEEPALI JIGNESH PARIKH.

All persons who have any claim, right, tit and/or interest or demands against the lost/ nisplaced Agreement mentioned above by way of loss, sale, mortgage, charge, trust, lier ossession, gift, inheritance, maintenance ease, attachment or otherwise howsoever is ereby required to make the same known in vriting to the undersigned at her address a hop No.14, Akruti Apartments, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 within 14 days from the date hereof, otherwise any claim comes forward hereafter will be onsidered as waived and/or abandoned

Date: 16/11/2021 Rashida Y. Laxmidhar

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that during her life time PRAJAKTA PRAVIN PITALE mother of my client Mrs. SHREYA RAJESH JOSHI (Nee CHITRALEKHA PRAVIN PITALE), was original allottee of Room No. C/17, Charkop Atharva CHS Ltd., Plot No.811, Road No. RSC-6 Sector No. 8, Charkop, Kandivali (West) Mumbai- 400067, the said **PRAJAKT** PRAVIN PITALE expired on 24/01/202 and her husband PRAVIN SHRINIVAS PITALE was also expired on 19/05/198 eaving behind them my client Mrs SHREYA RAJESH JOSHI, as their only legal heir entitle to inherit the estate of deceased including the said Room,

If anyone have any claim over the said Room No. **C-17** claiming either lawfully o equitably through deceased PRAJAKTA PRAVIN PITALE & PRAVIN SHRINIVAS PITALE should contact the undersigned Advocate Mr. K. R. Pandev a Bhandarkar Bhavan, Court Lane, Borival (West), Mumbai- 400092, with evidence within **15 (fifteen) days** from the date o publication of this Notice, failing which nv such claim, shall be deem waived

जाहीर सूचना

सामान्य जनतेने सूचना घ्यावी

आर / सी नं. 19, तळमजला, बिल्डिंग न

2 / ए, इदिरा नगर, जोगेश्वरी, एस आर ए

को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड

मजास व्हिलेज, मजास रोड, मेघवाडी

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई–४०००६०, येथील हि

सदनिका / गाळा शैलेजा शशिकांत राणे

याच्या नावे असून शैलेजा शशिकात राणे याचे निधन मुंबई येथे दिनाक २६/०५/२००४ रोजी झालेले असून

त्यांच्या मागे सौ. पल्लवी अनिल राणे

(मुलगी) पूर्वाश्रमीचीः शुभागी शशिकात राणे,

राणे, हे सदरच्या सदनिकेचे कायदेशीर

वारस आहेत. श्री. अभिजित शशिकांत राणे

(मुलगा), हे सदरची सदनिका आपल्या नावे

हस्तांतर (Transfer) करीत आहेत. तसेच

शैलेजा शशिकात राणे याची मुले सौ

पल्लवी अनिल राणे (मुलगी), पूर्वाश्रमीचीः शुभागी शशिकांत राणे, सुवर्णा शशिकांत

राणे (मुलगी), श्री. राजाराम शशिकात राणे

यांचे भावाच्या नावे सदनिका हस्तांतर

करण्यास काहीही हरकत नाही यासार्ठ

त्यांनी कायदेशीर बाबी पर्ण केलेल्या आहेत.

सर्व जनता, संस्था याना सदर सदनिकेमध्ये

कोणताही दावा किवा हक्क मागणी किवा

आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह

कार्यकालीन वेळेमध्ये खालील नमद पत्यावर

८ दिवसाच्या कालावधीत आणाण्याची सचना

घ्यावी, त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत घरले

द्वारा नगर, जोगेश्वरी, एस आर ए को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड

मजास व्हिलेज, मजास रोड. मेघवाडी जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०,

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री.के.शंकर हे यशश्री

इंजिनियर्सचे मालक, नोंदणीकत कार्यालय ४१०

हिलव्ह्यू इंड. इस्टेट, एल बी एस मार्ग, अमृत नगर

रोड, घाटेकोपर (प.), मुंबई-४०००८६ याँचे ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी निधन झाले. श्री.के.शंकर यांचे

वारसदार श्रीमती ललिता शंकर (पत्नी) आणि कमारी

शालिनी शंकर (मुलगी) हे त्यांचे खाते तजवीज आणि त्र्यवसाय बंद करूँ इच्छित आहेत.

जर कोणा व्यक्तिस यशश्री इंजिनियर्स बाबत काही दावा

असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेज

पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्ताकः कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे

श्रीमती नयना एस.छेडा (विकल)

तळमजला, शिवकपा इमारत, पाम एकर्स

सोसायटी समोर, एमपी रोड, मुलुंड (पूर्व),

मुंबई-४०००८१

समजले जाईल.

सही /

सही/

श्रीमती नयना एस.छेड विकल

ठिकाणः मुंबई

दिनांकः 16/11/2021

Advocate Mr. K. R. Pandey

जाहिर सुचना

मी विकास यञावंत कानसे राहणार १२४ हनुमान नगर रहिवासी प्रगती सेवा संघ, एर र्जी रोड, मोतीलाल नगर ३ समोर, गोरेगांव (पश्चिम), मुंबई - ४००१०४ जाहीर करत कि माझा मुलगा विशाल विकास कानसे यांच मृत्यु दिनांक ०७/०९/२०२१ रोजी झाल

CBF UNICORN - 150 (MH47AA7463) Chassis No. ME4KC311LH8146025

Engine No. KC31E80146067 . दोन चाकी नोंद आहे. त्याच्या मृत्यु नंतर मं विकास यशवंत कानसे ह्या दुचाकींचा कानून वारसदार आहे व हि दचाकी माझ्या नावे नोंदर करण्यास मी R.T.O. BORIVALI मुंबई येथे अर्ज केला आहे जर कोणाला काही हरक असल्यास त्यांनी **१५ दिवसांच्या** आत R.T.O BORIVALI मुंबई येथे संपर्क साधावा.

कार्यालयाचा पत्ता -धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा ८३, डॉ . ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० १८

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय. बहन्मंबई विभाग मंबई

जाहिर नोटीस , महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950

चे कलम 22 - नियम 7 व 7ओ वाचावे) बदल अहवाल क्रमांक : ACC/II/2410/2021 परवर्षी, Shri P. K. Salve Kala Pratisthan न्यास नेंदणी क. E-21416 सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Mrs. Kalpana Srivastvava ह्यांनी ACC/II/2410/2021 यामध्ये बदलाकरिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो प्र बहायक धर्मादाय अपुक्त - (2) यांनी दिनांक 12-10-2021 रोजी तासुरता स्विकृत केलेल आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपगास काही आरोप हरकत घ्यावयाची असल्यास, आपग आपती हरकत सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 30 दिवसांचे आत प्र. सहस्यक धर्मादाय जायुक्त (2) यांचेसमोर दाखल करावी, अन्यया, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, अने समजून सदर बदल वहबालावरील सदर नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून 30 दिवसानंतर जीतेम वादेश करण्यात येईस, वाची नोंद घ्यावी -आज दिनांक 12 रोजी माहे October सन 2021 माझ्या सहिनिशी व धर्मादार

प्रायक्तांच्या ज्ञिक्क्यानिजी दिली . शिक्का

अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्तुंबई विभाग मुंबई यांचेकरिता

कार्यालयाचा पत्ता -धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा ८३, डॉ .ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० १८ सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय. बुहन्मुंबई विभाग मुंबई

जाहिर नोटीस महाराष्ट सार्वजनिक विश्वस्त व्यवस्या अधिनियम. 1950 चे कलम 22 - नियम 7 व 7ओ वाचावे)

<u>बदल अहवाल क्रमांक : ACC/II/2405/2021</u> बाजर्बी, Shri P. K. Salve Kala Pratisthan चाल नीवणी क. E-21416 सार्वजनिक विश्वात व्यवस्थेच्या साराकर्ता विश्वात Mr. Sudershan Sharma हवां ACC/II/2405/2021 वामध्ये बदलाकरिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तं प्र. बहायक धर्मादाय आयुक्त - (2) यांनी दिनांक 12-10-2021 रोजी तासुरता स्विकृत केलेल आहे. त्याउर्की, हितसंबंध असलेल्या सर्व संबधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की. सद बदल अहवालास आपणास काही आक्षेप हरकत ध्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 30 दिवसांचे आत प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त (2) यांचेरमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, अं समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून 30 दिवसानंतर ऑतेम आदेश करण्यात वेर्डन, याची गेंद घ्यावी .

आज दिनांक 12 रोजी माहे October सन 2021 माझ्या सहिनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली -अधिक्षक (न्याय)



सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरिता

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा ८३, डॉ . ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० १८ सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय. <u>बृहन्मुंबई विभाग मुंबई</u>

जाहिर नोटीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 22 - नियम 7 व 7ओ वाचावे)

बदल अहवाल क्रमांक : ACC/II/2408/2021 गरहर्गी. Shri P. K. Salve Kala Pratisthan न्यास नीटणी रह. E-21416 : मार्वजनिक विज्ञवात व्यवस्थेच्या सादरकर्ता विज्ञवात Mr. Sudershan Sharma ह्यांनी ACC/II/2408/2021 यामध्ये बदलाकरिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो ा सहायक वर्षादाय आयुक्त - (2) यांनी दिनांक 12-10-2021 रोजी तासुरता रिकट्ट केलेला आहे. त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविष्यात येते की. सद बदल अहवालास आपमास काही आग्रेप हरकत घ्यावयाची असल्वास, आपम आपली हरकत सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 30 दिवसांचे खात प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त (2) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, अरे क्कनून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून 30 दिवसानंतर जीतेन आदेश करण्यात येईल. याची नोंद ध्यावी . आज दिनांक 12 रोजी माहे October सन 2021 माझ्या सहिनिशी व धर्मादाय

प्रायुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली • सहि/ अधिक्षक (न्याय)



कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ[े] नफा (अपवादात्मक बाबनंतर)

उत्पन्न (करानंतर))

). मूळ (रु.) २. सौमिकृत (रु.)

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२.११.२०२१

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

करानेतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)

राखीव (ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)

एकूण सर्वकष उत्पन्न (सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष

सार्वजनिक न्यास नींदणी कार्यालय बृहन्तुंबई विभाग मुंबई यांचेकरिता

TIRUPATI

तिरुपती टायर्स लिमिटेड

मी:आयएन:एल२५११एमएच१९८८पीएलसी२८५१९७

नोंदणीकत कार्यालय: बी१/डी. उत्कर्ष को-ऑप. हौसिंग सोसायटी. एम.ए. रोड. अंधेरी (प.). मंबई-४०००५८.

द्रर.:०२२-२६२०४२२०, ई-मेल: tirupatityres1988@gmail.com, वेबसाइट: www.tirupatityresltd.in

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षास्करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.११.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या

आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक

एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com व www.msei.in आणि कंपनीच्या www.tirupatityresltd.in

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Zubair Ahmed Habibullah Khan, R/at Flat No.205/B, Amir Apartment, Near Noorani Hotel Kausa, Mumbra, Thane-400612 is going to purchase the open plot of land admeasuring 0-25-4 H-R, bearing Survey No. 87/5, at Vill- Bhandarli, Taluka & Dist Thane, (hereinafter referred to as the said land) from Mr. Kashinath Parshuram Patil previously known as Kashinath Parshuram Gund vide Gazette No.U-27835, r/at Village- Kirawali, Post-Taloja, Taluka- Panvel, Dist-Raigad-421208 who is the owner of the said land and M.O.L dated 11/11/2021 has been executed between him and my client in respect o the said land.

Any person, body, institution etc. having any claim and /or objection in respect of the said land by way of sale, lease, lien, mortgage, charge, gift, easement, maintenance or otherwise shall communicate the same to the undersigned at my address within 15 days rom the publication of this notice, give the documentary evidence in support thereof, failing which my client abovenamed of the undersigned shall complete the transaction dealing the said property to be free from encumbrances and claims etc. of whatsoever nature or else it will be deemed that no claim of any nature exist over the said land. Please take a note of

the same. Sd/-Rivaz Ahmad Date: 16/11/2021 Advocate 6/B, Ground Floor, Sakina Manzil, Kaka Nagar, Kausa, Mumbra, Dist.-Thane-400 612.

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to public at large that the roperty described in schedule herein below is wned by Ms. SHRAVASTI SANYAL and was urchased from Mr.SANDEEP KUMAR UPTA & Mrs.MANJUMIT GUPTA Bv(1) an greement dated 26-10-2015 registered with oint Sub Registrar ,Thane-7 Sr. no. 7313/2015 dated 27-10-2015 for flat no.403 & (2) ar Agreement dated 26-10-2015 registered with Joint Sub Registrar, Thane-7,Sr.no.7314/2015 dated 27-10-2015 for flat no.404.

Ms. SHRAVASTI SANYAL claims to be owne of the said properties and has assured us that ney are in possession of the said properties She has assured that she has cleared and narketable title and the said properties are free rom all encumbrances and She has full rights to ell the said properties.That Ms. SHRAVASTI SANYAL decided to sale the said properties to ny Client.

Ve are investigating the title of the owners of the captioned said properties .Any person having any right, title, interest, claim or demand vhatsoever in respect of the said property by vay of sale,inheritance, bequest, exchange, jift, possession, trust, mortgage, lease, licence en, charge, tenancy, lispendency, developmen ghts,maintenance,easement or any agre of sale or power of attorney, option, rights of first refusal or pre-emption whatsoever, o therwise however, are hereby required to make ocumentary proof thereof to the undersigned 4 days from the date of the publication of this otice, failing which the sale transaction shall e completed without any reference to such ight, title, interest, claim or demand & the same will be deemed to be waived to all intents 8 ourposes. Claims without documentary proof nd/or objections directly published in lewspapers shall not be considered as valid.

Schedule of properties All the piece and parcel of the properties no nown as "SHREEJI SHANTINAGAR CHS td,Sector no. 5, Shanti nagar, Mira-Road East). Thane - 40110, admeasuring area 425 425 sq ft built up, within the local limits of nunicipal corporation Mira Bhayandar.

Date: 16-11-2021 Advocate Raiesh Bothra

संपलेली सहामाही संपलेली सहामा

३०.०९.२०२१

अलेखापरिक्षित

(2.38)

(२.३९)

(2.39)

388.34

0.00

(0.00)

(0.00)

30.09.2020

अलेखापरिक्षित

(3.40)

(3.40)

(3.40)

388.34

0.00

(0.90)

३१.०३.२०२९

लेखापरिक्षित

(89.43)

(६९.५३)

388.34

0.00

(2.02)

तिरुपती टायर्स लिमिटेड सही / - निकीता पारेख

डीआयएन:०६८००१४१

संचालिक

Bothra law consultancy Shop no. 3,C-36, Sector no.5, Shanti Nagar Mira Road (East). Thane -401107 Mob. no . 9819565963 Email ID : advocaterajeshbothra@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Chhaya Anil Ghelani, wife of Late Shri Anilkumar Narbheram Ghelani and Mr. Purav Anil Ghelani, son of Late shri Anilkumar Narbheram Ghelani, are the only owner of Flat No. 304 of Yogi Kiran Co-op. Hsg. Society Ltd., Yogi Nagar, Borivali (West), Mumbai-400091. Late Shri Anilkumar Narbheram Ghelani was one of the oint owners of Flat No. 304 of Yogi Kiran Co-op. Hsg. Society Ltd., Yogi Nagar Road, Borivali (West), Mumba 400091 at the time of his Death on 5t February, 2020. By way of Registere Release Deed & Affidavit all his living legal heirs & legal representative released their right in name of Mrs Chhaya Anil Ghelani. Anyone who had claim on account of heirship of Late Shi Anilkumar Narbheram Ghelani or ar other objection by way of Agreemer Writing, Gift, Assignment, Actionabl claim, may raise their claim with documentary proof and write to Advocate Saranpreet Kaur M. Ghelar vithin 14 days from the date hereo Failing to claim within the perior prescribed here, all such claims objections shall be deemed to be waived or abandoned and Mrs. Chhava Anil Ghelani and Mr. Purav Anil Ghelan shall be free to deal with the property in the way & manner like.

Sd/- Saranpreet Kaur M. Ghelar Advocate High Court, Mumbai Off: 304, B-42, Yogi Kiran, Yogi Nagar, Borivali West, Mumbai-400091. Place: Mumbai Date: 16/11/20

NOTICE Smt. Parvati Kedarnath Yadav, Smt

Vasanthi Jayaram Shetty, Shri Chandradev Ramnarayan Varma Smt. Kalavati Bajrang Khandare, Shr Tilakraj G. Sharma, Smt. Laxmibai Shantaram Pawaskar, Shri Satyanarayan G. Sing, Smt Saroidevi Babulal Gupta. Shri Babulal Sohanlal Gupta, Smt. Krushnadevi Ramdin Chauhan, Smt. Shantidevi Chanmanlal Soni, Smt. Snehlata Appa Satose, Shri Alguprasad Ramratan Gupta, Smt. Najuben Achaldasii Kothari, Smt. Sushila Ramchandra Thik, Shri Prabhakai Vasant Mhatre, Shri Ranglal Ganeshji Suthar (Mistry), Smt. Pavtridevi Ramprasad Chamola, Shri Shivram Sakharam Nikalje are Member of the Shri Siddhivinayak (Vikhroli) SRA Cooperative Housing Society Ltd having address at Lokmanya Nagar Station Road, Mumbai- 400083 and holding Flat No. 1404, 1310, 506 909. 2003. 2206.1709.1008 2004.1605.1801.1606.1610.1701 2005.2305.1405. 901. 191 respectively in the building of the society died on 13th May 2008, 26th July 2021, 9th March 2012, 7th March 2018. 9th March 2016. 27th Dec 2020, 24th June 2009, 8th Oct, 2013. 24th Sept. 2020, 6th Sept. 2011, 16th Nov. 2016. 8th Nov. 2013. 23rd Feb. 2020, 6th Nov.2016, 23rd Jan. 2012 14th Aug. 2014, 22nd March 2017 5th March 2012, 10 December 2018 respectively without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notices, with copies of such documents and other proofs n support of his/ her/ their claims objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A Copy of the registered Bye laws of the Society is available for inspection by the claimant/ objectors, in the office of the Society between 6.00 P.M. to 7.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its

For and on behalf of Shri Siddhivinayak (Vikhroli) SRA Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

Place: Mumbai Date: 11.11.2021

Place: Mumbai

Date: November 14, 2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we, CGS-CIME Securities (India) Private Limited a SEBI Registered Merchant Banker bearing registration number INM000012037 and having registered office at 603, 6th Floor Platina, Bandra Kurla Complex Mumbai 400 051 are going to surrende our Merchant Banking license and that if anyone has any greievance, they can lodge the grievances at scores.gov.in or

email us at in.investinformation@cgs-cimb.com.

PUBLIC NOTICE Smt. LAXMIBAI MURJI GALA Member/ Owner of Flat No. B-13-14 'B' Wing, The Borivali Madhav Baug

मुंबई लक्षदीप 💪

Co.op. Housing Society Limited Jamli Gali, Borivali (West), Mumbai-400092 & holding Share Certificate No. 33, Distinctive Nos. 161 to 165 which has been reported lost, misplaced. If anyone having any claim objection should contact to the society secretary within **15 days** Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share

For The Borivali Madhav Baug CHS. Ltd. Sd/- Hon. Secretary Date: 16/11/2021 Place: Mumbai

फाईव्ह एक्स ट्रेडकॉम लिमिटेड

(पूर्वीची फाईव्ह एक्स फायनान्स ऑण्ड इन्व्हेस्टर्मेट लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः बी१/सी, उत्कर्ष को-ऑप. सोसायटी, एम.ए. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. ई-मेल: fivexfinance@gmail.com, वेबसाइट: www.fivexfinance.com, सीआयएन:एल७४११०एमएच२०१०पीएलसी२०१२४९ ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाखात, ई	पीएस व्यतिरिक्त)
	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	Ę.09	90.42	२१.७०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	0.90	२.४३	0.9६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.90	2.83	0.9६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.90	२.४३	0.9२
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.90	२.४३	0.9२
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/ – प्रत्येकी)	२०५५.४४	२०५५.४४	२०५५.४४
राखीव (मागील लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	0.00	0.00	933.06
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)			
9. मूळ (रु.)	0.00	0.09	0.00
२. सौमिकृत (रु.)	0.00	0.09	0.00
टिप:			
	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \		\

करण्यात आले.

मागील संबंधित कालावधीचे आकडे हे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल तिमाही/वार्षिक करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजव वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.fivexfinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फाईव्ह एक्स टेडकॉम लिमिटेडकरित निकीता पारेख

डीआयएन:०६८००१४९

क्राऊन टूर्स लिमिटेड

सीआयएन : एल६३०४०आरजे१९८९पीएलसी००४९४२ नोंदणीकृत कार्यालय : दुकान-१०, पीएल-२२, लखानीस डॉल्फिन, सेक्टर-१३, न्यू पनवेल, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र-४१०२०६. ई-मेल : finance@crownjaipur.org / वेबसाइट : www.crownjaipur.org ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

30.09.7079 30.06.7079 30.09.7070 30.09.7079 30.09.7070 39.03.707 कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 2.90 (१३.0७) (80.28) (१४.३५) (५.५७) (७.५१) (कर, अपवादात्मक बाबपर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (१0.७९) (अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (१२.५२) (88.5) ७.१६ (२०.९६ (७.०२) 30.886) (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल (दर्शनी मूल्य समभाग रु.१०/– प्रती शेअर) 380.00 ३१०.०० ३१०.०० ₹80.00 ₹90.00 ₹80.00 इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रति)(खंडीत व अखंडीत कार्यचलनात-(0.73) टीपा : सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरपेंट्स) रेय्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२९ रोजी संपलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेपरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या

www.crownjaipur.org वेबसाईटवर उपलब्ध आहे

काऊन टर्स लिमिटेडकरित डीआयएन : ०१७१४४३०

GAGAN POLYCOT INDIA LIMITED नोंवणीकृत कार्यालयः इमारत क्र.२, दुकान क्र.२, मुरा नगर, वाळीव, वसई (पुर्व), पालघर-४०१२०८. द्र.:८१०८५१९९९, ई-मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.com, सीआवएन:एल३३१११एमएच१९८८पीएलसी२३१९५६ ल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित

	सपलला सहामाहा	सपलला सहामाहा	सपलल वष
तपशील	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	2.09	२६.७७	389.0८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व)	(99.00)	२६.७७	(33.80)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबनंतर)	(98.00)	२६.७७	(33.80)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा			
विशेष साधारण बाबनंतर)	(98.00)	93.30	(३२.८४)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(98.00)	93.30	(३२.८४)
समभाग भांडवल	9000.00	9000.00	9000.00
राखीव (मागील लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	0.00	0.00	33.43
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)			
 मूळ (रु.) 	(0.98)	0.93	(0.33)
२. सौमिकृत (रु.)	(0.9९)	0.93	(0.33)
विगाः			

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १२.११.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण तथा ((कारी-रा जाल्याना से जरूर करवाजीय (स्वान्यत्या) रहुकार्या सुरक्षित्र कर्मा कार्या है जैमासिक/वार्षिक विराध निष्कार्षय संपूर्ण नमुना स्टॉक कालेडी जैमासिक/वार्षिक विराध निष्कार्षय सविस्तर नमुन्यातिक उतारा आहे. जैमासिक/वार्षिक विराध निष्कार्षय संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईट्वर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com वेबसाईट्वर उपलब्ध आहे. सही /

केतु कृष्णवदन पारिख ठिकाण : वसर्ड व्यवस्थापकीय संचालक व सीएफओं डीआयएन:००१८५३४३ दिनांक: १५.११.२०२१

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

							(Rs. in Lakhs	except EPS)	
SR. NO.	PARTICULARS	Quarte	r Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter	Ended	Half Year Ended	Year Ended
		30/09/2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income From Operations	3,071.58	7820.74	6974.19	24,312.10	3275.00	7818.00	7513.82	26,344.47
2.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19,708.32)	(11,678.52)	(36,090.63)	(63,828.53)	(23,684.15)	(10,736.29)	(43389.28)	(79,733.42)
3.	Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
4.	Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,150.94)	(25,228.95)	(13,075.06)	(47,434.08)	(90,952.59)
6.	Equity Share Capital	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-	(2,11,735.49)	-	-	-	(3,40,789.10)
7.	Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic ii) Diluted	(82.71) (82.71)	(45.57) (45.57)	(156.18) (156.18)	(249.94) (249.94)	(95.03) (95.03)	(42.19) (42.19)	(178.21) (178.21)	(339.95) (339.95)

1. The Above Results have been reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors in its meeting held on November 14, 2021.

(AN ISO – 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY)
SUPREME HOUSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076
CIN: L74999MH1983PLC029752 Fax: +91 22 6128 9711 Website : www.supremeinfra.com

								(1 to. III Editilo	ONCOPT ET O
SR. NO.	PARTICULARS	Quarte	r Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter	Ended	Half Year Ended	Year Ended
		30/09/2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income From Operations	3,071.58	7820.74	6974.19	24,312.10	3275.00	7818.00	7513.82	26,344.47
2.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19,708.32)	(11,678.52)	(36,090.63)	(63,828.53)	(23,684.15)	(10,736.29)	(43389.28)	(79,733.42)
3.	Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
4.	Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,150.94)	(25,228.95)	(13,075.06)	(47,434.08)	(90,952.59)
6.	Equity Share Capital	2.569.84	2.569.84	2.569.84	2.569.84	2.569.84	2.569.84	2.569.84	2.569.84
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-	(2,11,735.49)	-	-	-	(3,40,789.10)
7.	Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic ii) Diluted	(82.71) (82.71)	(45.57) (45.57)	(156.18) (156.18)	(249.94) (249.94)	(95.03) (95.03)	(42.19) (42.19)	(178.21) (178.21)	(339.95) (339.95)

2. The above is the extracts of the detailed format of the of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available of the Company's website viz. www.supremeinfra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively. For Supreme Infrastructure India Limited

Vikram Bhavanishankar Sharma Managing Director DIN: 01249904

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/ shubham ३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (वापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम्) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या माणणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यानं गुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी. र्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे

अ. क्र.	कर्ज खाते क्र., कर्जदार/सहकर्जदाराचे नाव	मागणी सूचना रक्कम	मागणी सूचनेची तारीख	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित तारीख
?	कर्ज क्र.OKAL170400005005407 शिवाजी दोंडिबा जाधव, राजेश्री शिवाजी जाधव	3,38,888/-		फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, अशोक विहार सेक्टर १२, डी बोनकोडे गाव, कोपरखैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०९.	
7	कर्ज क्र.OVAS1710000005008585 मोहम्मद विकल मोहम्मदुतुल्ला अन्सारी नरगिसबानो मोहम्मदविकल अन्सारी	₹. ३,२८,३८४	१९.०८.२०२१	फ्लॅट क्र.२११, २रा मजला, फातिमा अपार्टमेंट, एमएच क्र.३०६, कोटेरगाटे, दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र- ४२१३०२.	१२.११.२०२१

ठिकाण: गुरगाव

प्राधिकत अधिकारी शभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

Particulars |

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period

(after tax) and other Comprehensive

7. Reserves (excluding Revaluation Reserve)

10. Paid up Debt Capital / Outstanding Debt

11. Outstanding Redeemable Preference Shares

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

(for Continued and discontinued operations)

Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.

Particulars

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period

(after Exceptional and/or Extraordinary

[Comprising Profit after tax and Other

6. Paid up Equity Share Capital

8. Securities Premium Account

14. Capital Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

Debenture Redemption Reserve

17. Interest Service Coverage Ratio

9. Net Worth

Mumbai

Date: 12 November 2021

10. Outstanding Debt

12. Debt Equity Ratio

Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve)

Outstanding redeemable preference shares

Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each)

Basic / Diluted (in Rs.) (not annualised)

Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.

(before Exceptional and/or Extraordinary

Total Income from Operations

Extraordinary items)

Extraordinary items)

Income (after tax)]

9. Net Worth

Mumbai

Date: 12 November 2021

1. Total Income

12. Debt Equity Ratio

Paid up Equity Share Capital

8. Securities Premium Account

(a) Basic (Not annualised)

(b) Diluted (Not annualised)

15. Debenture Redemption Reserve

Interest Service Coverage Ratio

Capital Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

(after Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Secretary

2) Diluted

Place: Mumbai

FINANCIAL EXPRESS

OSBI

Estate Department

Global IT Centre, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614 Notice Inviting offer for Integrated Facility Management Services

State Bank of India invites bids for Integrated facility management services (IFMS) for housekeeping and facilities management services for its GITC office located at Railway station building and Balaji bhavan building, CBD Belapur, Navi Mumbai on Time and Material basis in SBI. For details, please see "Procurement News" at Banks's website https://bank.sbi

Last Date: 07.12.2021 Place: Navi Mumbai Date: 16.11.2021

No.

Deputy General Manager (F&OA)

SHAREKHAN BNP PARIBAS FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: 10th Floor, Beta Building, Lodha iThink Techno Campus, Off JVLR,

Opp. Kanjurmarg Railway Station, Kanjurmarg (East), Mumbai - 400042 CIN No. U65920MH2004PLC149518; www.sharekhanfinance.com

Tel: 022-61150000 Fax: 022-67481899; companysecretarial@sharekhan.com

Extract of uaudited financial results for quarter ended and half year ended 30 September 2021

2021

499,255

318,315

318,315

245,010

245,043

(Amounts are in Rs. Thousands, except per share data)

2020

447,880

252,227

252,227

188,237

188,138

1,133,191

0.33

0.45

NA.

NA.

4,186,000 4,186,000

5,319,191 4,883,742

1,731,114 2,400,320

Quarter ended Quarter ended Half Year ended Half Year ended Year ended

30 September 30 September 30 September 30 September 31 March

692,979

437,481

437,481

333,763

333,830

4.186.000

1.031.572

5,217,572

4,014,815

0.77

0.80

NA

NA

For and on behalf of the Board of Directors of

CIN: U65920MH2004PLC149518

Amit Arora

Director and CEO

DIN: 02768425

Sharekhan BNP Paribas Financial Services Limited

(Amounts are in Rs. millions, except per share data)

30.09.2021 30.09.2020 31.03.2021

5,663

2,215

2.215

1.896

1.896

587

14,828

4,093

15,415

1

32.28

30.00

For and on behalf of the Board of directors of

Standalone

Half year ended

(Unaudited) (Unaudited)

5,739

1,704

1,704

1,268

1,268

587

13,458

4.093

14.045

8,632

0.61

21.58

30.00

0.21

12.91

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

275,934

157,310

157,310

117,551

117,502

0.33

0.28

NA

NA.

4.186.000 4.186.000

1,031,572 1,133,191

5,217,572 5,319,191

4,014,815 1,731,114

0.77

0.59

a) The above audited financial results which are published in accordance with Regulation 52(4) of SEBI

(Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the

SEBI/HO/DDHS/P/CIR/2021/613 dated August 10, 2021 have been reviewed by the Audit Committee and

subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2021.

b) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards

SHAREKHAN LIMITED

Regd. Office: 10th Floor, Beta Building, Lodha iThink Techno Campus, Off JVLR,

Opp. Kanjurmarg Railway Station, Kanjurmarg (East), Mumbai - 400042

CIN No. U99999MH1995PLC087498; www.sharekhan.com Tel: 022-61150000; Fax: 022-67481899; companysecretarial@sharekhan.com

Extract of uaudited financial results for quarter ended and half year ended 30 September 2021

Quarter

30.09.2021

(Unaudited)

2,942

845

845

633

633

587

13,458

4,093

14.045

8,632

0.61

10.78

30:00

0.11

10.73

a) The above audited financial results which are published in accordance with Regulation 52(4) of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, SEBI's Operational circular SEBI/HO/DDHS/P/CIR/2021/613 dated August 10, 2021 have been reviewed by the Audit Committee and

subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2021

b) The unaudited figures for the half year ended 30th September 2020 are based on management certified

c) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the

numbers and have not been subjected to review by the statutory auditors of the Company.

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, SEBI's Operational circular

'IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

any manner whatsoever.

2021

(Audited)

1,033,054

614,253

614.253

455,803

455,937

697,742

0.49

1.09

.

.

NA

NA.

Year ended

(Audited)

11,416

4.330

4.330

3,701

3.693

587

12,631

4,093

13,218

3.984

0.30

63.01

30.00

1.09

129.88

PREMIER POLYFILM LTD. Regd. Office: 305, III Floor, Elite House 36, Community Centre, Kailash Colony Extn., Zamroodpur, New Delhi -110048. CIN: L25209DL1992PLC049590,

Phone: 011-29246481 Email: compliance.officer@premierpoly.com Website: www.premierpoly.com

Corrigendum

The company has published its extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended on 30-09-2021 on 15-11-2021. However, the date for the audited figures for the year ended financial 31-03-2021 was published as 30-09-2021 instead of 31-03-2021 The date should be read as 31-03-2021 instead of 30-09-2021. For Premier Polyfilm Ltd.

AMAR NATH GOENKA Place: New Delhi, MANAGING DIRECTOR Date: 15-11-2021 DIN: 00061051

Uttar Pradesh Electricity Regulatory Commission Vidyut Niyamak Bhawan, Vibhuti Khand, Gomti Nagar, Lucknow-226010 Ph: 0522-2720426, Fax: 0522-2720423, E-mail: secretary@uperc.org, www.uperc.org No.: UPERC/Secy/Apptt.(307/2021)/21-22/1078 Lucknow: Dated: 15 November, 2021

INVITES APPLICATIONS FOR THE FOLLOWING POST Pay Level | Minimum Qualification & Experience JOINT Engineering Degree with 10 Years experience subsequent to qualifying degree DIRECTOR 78,000in (as specified) the required specialization (BULK 2,09,200 of Generation, Transmission or Distribution SUPPLY (Level-12) of electricity. Post-graduate degree/diploma & RETAIL in Management/Costing/Accountancy TARIFF) along with experience in the development of tariffs of public utilities would be desirable.

Last date for receipt of applications: 20th December 2021 (Monday) For details & prescribed proforma visit Commission's website

www.uperc.org.

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

(AN ISO - 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY) SUPREME HOÙSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 Fax: +91 22 6128 9711 Website: www.supremeinfra.com

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (Rs. in Lakhs except EPS)

SR PARTICULARS		RS Quarter Ended		Half Year Ended	Year Ended	Quarter Ended		Half Year Ended Year Ended	
		30/09/2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income From Operations	3,071.58	7820.74	6974.19	24,312.10	3275.00	7818.00	7513.82	26,344.47
2.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19,708.32)	(11,678.52)	(36,090.63)	(63,828.53)	(23,684.15)	(10,736.29)	(43389.28)	(79,733.42)
3.	Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
4.	Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,231.29)	(25,229.85)	(13,075.06)	(47,434.98)	(91,032.94)
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(21,254.02)	(11,710.93)	(40,136.33)	(64,150.94)	(25,228.95)	(13,075.06)	(47,434.08)	(90,952.59)
6.	Equity Share Capital	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84
F	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	- 1	82		(2,11,735.49)	48	82		(3,40,789.10)
7.	Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic ii) Diluted	(82.71) (82.71)	(45.57) (45.57)	(156.18) (156.18)	(249.94) (249.94)	(95.03) (95.03)	(42.19) (42.19)	(178.21) (178.21)	(339.95) (339.95)

 The Above Results have been reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors in its meeting held on November 14, 2021 2. The above is the extracts of the detailed format of the of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing

Obligations & Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available of the Company's website viz. www.supremeinfra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Place: Mumbai

Vikram Bhavanishankar Sharma DIN: 01249904

For Supreme Infrastructure India Limited

MAX VENTURES AND INDUSTRIES LIMITED CIN: L85100PB2015PLC03920 Corporate Office: Max Towers, L-12, C-001/A/1, Sector-16B, Noida - 201301, U.F Registered Office: 419, Bhai Mohan Singh Nagar, Village-Railmaira

0.82

0.82

Tehsil Balachaur, Nawanshehar, Punjab - 144533 Website: www.maxvil.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEP 30, 2021 (Rs. in lakhs except per share data)

Quarter Ended Year Ended 30.09.2021 30.09.2020 31.03.2021 Particulars Audited 38,099.84 Total Income from operations 29,368.97 118,991.81 2. Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items 3,979.00 3,070.10 10,886.24 3. Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items 370.21 3,979.00 8,186.35 Net Profit/(Loss) for the period after tax and after exceptional items 2,558.15 (221.17)5,709.49 (includes profit of non-controlling interest shareholders, Quarter ended 30.09.2021 - Rs.1,351.66 lakhs, Quarter ended 30.09.2020 - Rs.927.76 lakhs, Year ended 31.03.2021 - Rs. 4,941.66 lakhs) 5. Total Comprehensive Income/(Loss) for the period (after tax) [Comprising 2.646.07 (341.24)5.556.38 Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income/(Loss) for the period (after tax)] (includes profit of non-controlling interest shareholders, Quarter ended 30.09.2021 - Rs.1,393.80 lakhs, Quarter ended 30.09.2020 -Rs.867.80 lakhs, Year ended 31.03.2021 - Rs. 4.868.66 lakhs) Paid up Equity share capital (Face Value Rs. 10 Per Share) 14,672.00 14,662.41 14,662,41 73,619.68 Reserves(excluding revaluation reserves as shown in the balance sheet)

Notes:

a) Basic (Rs.)

b) Diluted (Rs.)

Additional information on standalone financial results is as follows:

8. Earnings per share (EPS) in Rs. (nominal value of Rs. 10/- each)

	Quarte	Year Ended	
Particulars	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations Net Profit/(Loss) for the period before tax Net Profit/(Loss) for the period after tax and exceptional items Total Comprehensive Income/(Loss) for the period (after tax) [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income/(Loss) for the period (after tax)]	550.69	975.12	3,124.77
	(47.75)	428.53	862.97
	(33.88)	343.50	697.55
	(31.97)	344.15	705.16

2. The above consolidated financial results of Max Ventures and Industries Limited and its subsidiaries (together referred as 'Group') have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2021 and November 14, 2021 respectively.

3. The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly unaudited financial results are available on the Stock Exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.maxvil.com

Date: November 14, 2021 Place: Cape Town, SA

For and on behalf of Board Sahil Vachani Managing Director & Chief Executive Officer

(0.78)

(0.78)

SHETHIA ERECTOR'S AND MATERIAL HANDLERS LTD Centrum Unit No. 807, 808 & 809, Opp TMC Office, Near Satkar Grande Hotel, Wagle Estate Thane 400604 MH Website www.shethia.co.in

Sharekhan Limited

Jaideep Arora

DIN: 00056252

CIN: U99999MH1995PLC087498

CEO & Whole Time Director

EXTRACT OF THE FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 (IN

LACS EXCEPT PER SHARE DATA)

[REGULATION 52 (8), READ WITH REGULATION 52 (4), OF THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015]

Sr. No.			f year ended er 30, 2021 Reviewed)	half yea	ling previous ar ended er 30, 2020 dited)		rear ended 31, 2021
		Standalone	Consolidated	Standalone	Consolidated	Standalone	Consolidate
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	6244.28	6244.28	5,043.91	5,043.91	10,983.36	10,983.36
3	Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after	-555.31	-553.68	-892.67	-881.63	-1,219.29	-1,207.58
4	Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after	-555.31	-553.68	-892.67	-881.63	-1,219.29	-1,207.58
5	Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period	-397.07	-395.44	-635.83	-624.79	-893.02	-881.31
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-397.07	-395.44	-635.83		-893.02	-881.3
6 7	Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) Securities Premium Account	523.64 16122.05	523.64 21,442.27	523.64 16,788.03		523.64 16,519.11	523.6 ² 21,825.97
8 9 10	Net Worth Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares *	16645.69 18155.68	21,965.91 18155.68	17,311.67 20,121.69		17,042.75 19,931.54 0.00	22,349.6 ⁻¹ 19,931.5 ⁻¹ 0.00
11 12	Debt Equity Ratio * Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	1.09	0.82	1.56	0.89	1.44	0.87
	Basic: Diluted:	-7.58 -7.58	-7.55 -7.55	-12.14 -12.14		-17.05 -17.05	-16.83 -16.83
13 14	Capital Redemption Reserve * Debenture Redemption Reserve *	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00		0.00 0.00	0.00
15	Debt Service Coverage Ratio *	0.17	0.20	0.09	0.12	0.25	0.30

Notes: Board at its meeting have proposed to redeem 100% NCDs of the company by November 30, 2021 and to delist the securities from the

0.67

Bombay Stock Exchange. The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the half yearly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange and at website of the company at www.shethia.co.in

0.55

For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the website of the company at www.shethia.co.in.

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies are disclosed by means of a footnotes where-ever applicable.

Date: November 14, 2021 Place:Thane

ARCHIDPLY DECOR LIMITED

Registered Office Plot no. 7, Sector - 9, Integrated Industrial Estate, SIDCUL Pant Nagar, Rudrapur, Udham Singh Nagar - 263153, Uttarakhand, Tel: 05944 250 270 Fax No.05944 250269 Website: www.archidplydecor.com e-mail: bangalore@archidply.com CIN :L20231UR2017PLC008626

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2021 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.09.2021	Half year Ended 30.09.2021	Quarter Ended 30.09.2020	Year ended 31.03.2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income	1,280.37	1,984.18	732.56	3,390.67
Net Profit (Before tax, Exceptional items)	17.46	(38.25)	(27.05)	(123.65)
Net Profit (Before tax and after Exceptional items)	17.46	(38.25)	(27.05)	(123.65)
Net Profit for the perod after tax (after exceptional items)	12.12	(29.92)	(23.62)	(70.57)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax)	15.78	(22.61)	(23.62)	(57.33)
Paid-up equity share capital (Face value Rs. 10 per share)	556.63	556.63	556.63	556.63
other Equity				4,401.62
Basic & Diluted Earnings Per Share (EPS)				
not annualised	0.22	-0.54	-0.42	-1.27

Notes 1. The above unaudited Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meetings held on 13th November, 2021. 2. This unaudited Financial Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Sec 133 of Companies Act, 2013 and other recognised accounting practises and policies to the extent applicable. 3. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to confirm to the classification of the current period, wherever necessary. 4. There are no exceptional / extraordinary items during the Year ended 31, March, 2021 and guarter ended 30th September, 20215. The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges and Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the stock exchanges websites: www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.archidplydecor.com

for Archidply Decor Ltd., Shyam Daga Date: November 13, 2021 Place : Bengaluru

Managing Director

SWOJAS ENERGY FOODS LIMITED

Registered Office: 6L, 10 Floor, 3, Navjeevan Society, Dr. Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai Central, Mumbai - 400008 CIN: L15201MH1993PLC358584 **Extract of Standalone Financial Results for the** Quarter ended 30th September, 2021 (Figures are in Lacs

Correspondin

Particulars 3 months Quarter Date ended in the endina previous yea 30-Sep-21 30-Sep-21 30-Sep-20 3.85 Total Income from Operations 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 0.75 3.68 2.60 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 0.75 3.68 2.60 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 0.52 2.69 1.86 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 0.52 2.69 1.86 3096.27 **Equity Share Capital** 3096.27 3096.27 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year -2752.99 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (forcontinuing and discontinued operations) -0.00 0.01 1) Basic: 0.01

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its neeting held on 12th November, 2021 and also Limited Review Report were carried out by the Statutory Auditors

0.00

0.01

For Swojas Energy Foods Limited

0.01

Vishal Dedhia

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchang under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e (www.sefl.co.in and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

Dated: 12.11.2021 Director - DIN No.: 00728370

> Suvilas Realities Private Limited CIN:U70100KA2013PTC068447

Regd Off: NO.52, DONNABAS TOWERS, I FLOOR, RAILWAY PARALLEL ROAD,

NEXT TO BETHESDA SCHOOL, KUMARA PARK WEST BANGALORE KA 560020

Statement of financial results for the Quarter and half year ended September 30, 2021

(Amount in Rs. Millions As on As on March **Particulars** March 31, 2021 31, 2020 1.057.50 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items#) 23,326,446 -483.890Net Profit / (Loss) for the period before tax (after -483,890 Exceptional and/or Extraordinary items#) 23,326,446 Net Profit / (Loss) for the period after tax (after -433,908 Exceptional and/or Extraordinary items#) 23.326.446 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 433907.62 23,326,446 Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 100.000 100,000 Reserves (excluding Revaluation Reserve) -27,412,553 -1,196,994 Net worth -27,312,553 -1,096,994 Paid up Debt Capital / Outstanding Debt 884,421,461 956,327,489 Outstanding Redeemable Preference Shares * Debt Equity Ratio * 8,844.21 9,563.27 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) --2,622-43.39 Basic: 2. Diluted: -2.622-43.39 NA 13 Capital Redemption Reserve * NA.

Sunil Chowdary Date: 12/11/2021 Managing Director Place: Bengaluru DIN: 05126962

NA

For Suvilas Realities Private Limited

-0.0296

-0.6133

NA

-0.0005

-0.0027

14 Debenture Redemption Reserve *

Debt Service Coverage Ratio *

16 Interest Service Coverage Ratio *

KOTIA ENTERPRISES LIMITED

Regd. Off: 905, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi-110001 CIN: L74110DL1980PLC010678, Tel: - 91-11 -40045955 E mail: compliance@kotiaenterprises.com, Website: www.kotiaenterprises.com UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON SEPTEMBER 30, 2021

	1	Fo	r Quarter en		year ended
SI.	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	31.03.2021
No.	ratuculars	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	248.63	40.88	34.98	168.14
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	37.10	19.69	3.56	37.98
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.10	19.69	3.56	37.98
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27.76	14.73	2.34	28.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (tax) and other Comprehensive Income (after tax)]	27.76	14.73	1.73	28.36
6	Equity Share Capital	702.05	702.05	702.05	702.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic : Diluted :	0.40 0.40	0.21 0.21	0.03 0.03	0.40 0.40

0.52

0.52

The above unudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2021 has been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their meeting held on 15th November, 2021.

The above results have been prepared in compliance with the recognition and measurement principles of the companies (Indian accounting standards) Rules, 2015 as mentioned by the (Indian accounting standards amendment rules, 2016) 2016 prescribed under section 133 of the company act 2013.

Figures for the previous period have been regrouped wherever considered necessary so as to confirm to the classification of the current period.

These results are also updated on the company's website: www.kotiaenterprises.com

For Kotia Enterprises Limited

Ayush Jindal Place: New Delhi

Date: November 15, 2021 (Company Secretary & Compliance officer)

APEX CAPITAL AND FINANCE LIMITED APEX (Formerly Apex Home Finance Limited) CIN: L65910DL1985PLC021241

Read. Office: L-3, Green Park Extension, New Delhi – 110016 Email: contact@apexfinancials.in; Website: www.apexfinancials.in Tele-Fax: +91 11 40348775

EXTRACTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2021										
				(Rs. in Lacs)						
SI.		Quarter	Half Year	Quarter						
No	PARTICULARS	Ended	Ended	Ended						
		30/09/2021	30/09/2021	30/09/2020						
		(Upoudited)	/Llnaudited	/Unaudited						

No.	PARTICULARS	Ended 30/09/2021	Ended 30/09/2021	Ended 30/09/2020	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from operations	129.20	258.79	121.34	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9.64	25.10	21.37	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9.64	25.10	21.37	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.32	18.26	15.81	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7.32	18.26	15.81	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	592.00	592.00	591.99	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.12 0.12	0.31 0.31	0.27 0.27	

. The above unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on 14.11.2021 and thereafter approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on 14.11.2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid financial

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2021 are available on the Stock Exchange Website at www.bseindia.com and on the Company's Website at www.apexfinancials.in.

By the Order of the Board For Apex Capital and Finance Limited

> (Shekhar Singh) **Managing Director** DIN: 00039567

financialexp.epap.in

16 Interest Service Coverage Ratio *

0.63 0.48 0.49 0.63

Mitesh L. Shethia Managing Director DIN: 00020232

Date: 14.11.2021 Place: New Delhi